

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २४

सभावृत्तांत

दिनांक - २७/०३/२०१८

वेळ - दुपारी ०२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा मंगळवार दिनांक २७/०३/२०१८ रोजी दुपारी ०२.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                   |   |          |
|-----------------------------------|---|----------|
| १. मा.सोनवणे शारदा हिरेन          | - | सभापती   |
| २. मा.अश्विनी संतोष जाधव          | - | उपसभापती |
| ३. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे        |   |          |
| ४. मा.भोईर सुरेश शिवाजी           |   |          |
| ५. मा.काटे स्वाती (माई) चंद्रकांत |   |          |
| ६. मा.जावेद रमजान शेख             |   |          |
| ७. मा.यादव मीनल विशाल             |   |          |

याशिवाय मा.एम.बी.शेख - उपनगरसचिव हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्य यांचे मान्यतेने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले -

- विषय क्र.२) प्रभाग क्र.१ रुपीनगर येथे दक्षता चौक ते अचानक चौकापर्यंतच्या रस्त्याला फुटपाथ करणेबाबत - मा.सुरेश भोईर, मा.अश्विनी जाधव यांचा प्रस्ताव.
- विषय क्र.३) प्रभाग क्र.३९ संत तुकाराम नगर येथील अग्नीशामक चौक ते वल्लभनगर पर्यंत रस्ते व उपरस्ते विकसित करणे या दोन्ही कामांच्या जागेत बदल करणेबाबत - मा.सुरेश भोईर व मा.स्वीनल म्हेत्रे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक ०३/०३/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक - २३) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - ९२

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २७/०३/२०१८

सुचक - मा. सुरेश भोईर

अनुमोदक - मा.स्वाती काटे

संदर्भ - मा.सुरेश भोईर, मा.स्वाती काटे यांचा प्रस्ताव -

विषय - नवी सांगवी वॉर्ड क्र.५८ येथील स्वच्छता गृहाचे नुतनीकरण करणेबाबत...

विषय क्रमांक ०१ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ९३

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २७/०३/२०१८

सुचक - मा. सुरेश भोईर

अनुमोदक - मा.अश्विनी जाधव

संदर्भ - मा.सुरेश भोईर, मा.अश्विनी जाधव यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.१ रुपीनगर येथे दक्षता चौक ते अचानक चौकापर्यंतच्या रस्त्याला फुटपाथ करणेचे नियोजन होते. परंतु माहे फेब्रुवारी २०१७ मध्ये मनपा सार्वत्रिक निवडणूक असल्याने तसेच स्थानिक नागरिकांचा विरोध व नगरसदस्यांच्या मतभेदामुळे सदर काम करणे शक्य झाले नाही. परंतु सदर कामामधून रुपीनगर तळवडे भागात आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉकचे काम करणेत आले असून सदर केलेल्या कामास कार्यांतर मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ९४

विषय क्रमांक - ०३

दिनांक - २७/०३/२०१८

सुचक - मा. सुरेश भोईर

अनुमोदक - मा.स्वीनल म्हेत्रे

संदर्भ - मा.सुरेश भोईर, मा.स्वीनल म्हेत्रे यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.३९ संत तुकारामनगर येथील अग्निशामक चौक ते वल्लभनगर पर्यंत रस्ते व उपरस्ते विकसित करणे निविदा क्र.४९/४-२०१७-१८ हे निविदेचे काम करणेत येत आहे. परंतु सदर कामातून उपरस्ते विकसित करण्यात येणार आहेत. परंतु मा.नगरसदस्य यांच्या मागणीनुसार मुख्य रस्ता पुढील आर्थिक वर्षात UTWT च्या धर्तीवर विकसित करणेचे प्रयोजन असलेने सदर निविदा क्र.४९/४-२०१७-१८ कामातून अंदाजे र.रु.१५,००,०००/- प्रभाग क्र.२० येथील विविध भागातील रस्त्यांवर डांबरीकरण करणे आवश्यक असल्याने अग्निशामक चौक ते वल्लभनगर पर्यंत रस्ते व उपरस्ते विकसित करणे या कामाच्या स्थळ बदलास मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाची तातडीने अंमजबजावणी करावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( सोनवणे शारदा हिरेन )

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/०४/कावि/१४५/२०१८

दिनांक : २८/०३/२०१८

*M. Sheth*

उपनगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे

पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.